

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील बांधकामे/विकास योजना यांच्याशी संबंधित प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आणि निविदा/कंत्राट स्विकारण्याच्या अधिकारात वाढ करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग**

शासन निर्णय क्रमांक: झेडपीए-२०२१/प्र.क्र.२२/वित्त-९

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२

तारीख : २७ मे, २०२१

**वाचा :-**

- १) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक: झेडपीए-२०१७/प्र.क्र.५६/वित्त-९ दि.०७ ऑक्टोबर, २०१७
- २) ग्रामविकास विभाग, शासन शुध्दीपत्रक क्रमांक: झेडपीए-२०१७/प्र.क्र.५६/वित्त-९ दि.०१ मार्च, २०१८
- ३) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२१५/उद्योग-४, दि.२४ ऑगस्ट, २०१७
- ४) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्रमांक: भांखस-२०२१/प्र.क्र.८/उद्योग-४, दि.०७ मे, २०२१.

**शासन निर्णय :-**

वरील संदर्भ क्र. १ व २ येथील शासन निर्णयातील महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता, १९६८ मधील नियम-४ खालील परिशिष्ट-दोन मधील जिल्हा परिषदा व पंचायत समितींच्या शक्तींची प्रक्रांती यामधील भाग-१, २, ४(अ) व ५ मध्ये स्थायी समिती, जिल्हा परिषद यांना रु.३० लाखापर्यंत तसेच जिल्हा परिषदांना रु.५० लाखापर्यंत खरेदीस मान्यता देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.

२. सद्यस्थितीत कोविड१९ मुळे राज्यात सर्वत्र जिल्हा परिषदांच्या अंतर्गत खरेदी समिती तथा स्थायी समिती बैठकांवर निर्बंध आहेत. जिल्हा परिषदांतील कोविड प्रतिबंधक उपाययोजना करावयाच्या आहेत. कोविड-१९ मधील परिस्थिती विचारात घेऊन खरेदीसंदर्भातील अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्याच्या अनुषंगाने सदर शासन निर्णयातील इतर सर्व तरतुदी कायम ठेवून स्थायी समिती, जिल्हा परिषद तसेच जिल्हा परिषदा यांना असलेले अनुक्रमे रु.३० लाख व रु.५० लाख पर्यंतच्या खर्चाचे अधिकार केवळ कोविड विषयक बाबींच्या खरेदीसाठी पुढील आदेश होईपर्यंत

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या शासन निर्णयान्वये प्रदान करण्यात येत आहेत.

३. कोविड विषयक बाबींची खरेदी करताना उपरोक्त नमूद शासन निर्णय तसेच खरेदीसंदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयातील तरतुदींचा विचार करून यथोचित कार्यवाही करावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०५२७१६१३०४९६२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रवीण देविचंद जैन)  
उपसचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
२. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव,
३. मा.मंत्री(ग्रा.वि.)यांचे खाजगी सचिव
४. मा.राज्यमंत्री(ग्रा.वि.)यांचे खाजगी सचिव
५. सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष
६. मा.मुख्यसचिव यांचे स्वीय सहाय्यक
७. मा.विधानसभा/ विधानपरिषद सदस्य
८. महालेखाकार( स्थानिक संस्था) महाराष्ट्र-१, मुंबई(पाच जादा प्रतीसह)
९. महालेखाकार( स्थानिक संस्था) महाराष्ट्र-२, नागपूर(पाच जादा प्रतीसह)
- १०.सर्व विभागीय आयुक्त( महसूल)
- ११.संचालक तथा मुख्य लेखापरिक्षक, स्थानिक निधी लेखा, म.रा.कोकणभवन, नवीमुंबई
- १२.सर्व सह सचिव/ उपसचिव, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- १३.सर्वसहमुख्यलेखापरिक्षक,  
स्थानिकनिधीलेखा(कोकण/रत्नागिरी/पुणे/नागपूर/औरंगाबाद/अमरावती)

- १४.सर्व जिल्हा परिषदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- १५.सर्व जिल्हा परिषदाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
- १६.सर्व जिल्हा परिषदाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी
- १७.सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- १८. वित्त विभाग( व्यय-१५ / अर्थ-१७/ वित्त आयोग कक्ष)
- १९.ग्रामविकास विभाग( सर्वकार्यासने)
- २०.मा.अ.मु.स.(ग्रा.वि.व पं.रा.)यांचे स्वीय सहाय्यक
- २१.निवडनस्ती(वित्त-९)